

- अनेकपरंपरा -

३

चुद्याचा भूक हेतु तरी नेमका काय आहे? मापते
चुद्य करतात तरी कशासाठी? कोपता लाभ मिळवायेचा
असतो त्यातुन?

सर्वसाधारणपणे चुद्ये कढली जातात ती रज्य(भूमि)
संपत्ति किंवा श्रीलाढी! एरा राजा लढाईत मिळालेले रज्य
वा द्रव्य आणल्या प्रजाजनांसाठीचे वापरतो. अशा राजीलांना
प्रजाहितदख असे मृणतात. या घम्मुद्यात मात्र अर्जुनाची
आशी विपरीत अवस्था झाली आहे की चुद्यत जय मिळाले
रज्य मिळाले, संपत्ति मिळाली तर तो आनंद योग्याबोवर
वर्णन द्यायेचा ते सर्वजन युद्धमध्ये उपस्थित आहेत.
ते सर्वप्रथम तकदीतावर शिर छडून व्रजापण कुरुत्यासाठी
सज्ज असतील तर आमच्या विजयानंतर आनंदात्मव
साजरा करणार तो कोणाबोवर?

आमा आमी आमच्या अगदी जवळपे समजतो
त्यांच्याच बोवर युद्ध करायेचे? नाही, नाही! हे शक्य
नाही! अशा चुद्यात सर्वजनांना मारुन तोलोवल्याचे राज्य
मिळाले तरी मला नको आहे काऱण यांना मारुन कोक्ष
वापर लागणार आहे. "हे श्रीकृष्णा! तु, यावर निश्चितत्व
असे मृणशिल की असमीने वाग्माच्याना शृष्टिने झालेला
पाहिजे. जे युक्तीच्या मार्गाने चलाले आहेत त्यांच्याशी
कढव्यात कोणतोही पाप नाही."

परंतु माझ्या सरक मनाला हे काही परत नाही.
आणि कदाचित त्यांना भूपतेच माझ्याच चुलत भावेंदोना
यांत काही झीर वाटत नसेल परंतु माझे मन मला
या युक्तीच्या मार्गाने जाऊ देत नाही. आणि दुसरा कोणी
झवाईट मार्गाने जात असेल तर आपणाही तरेच विग्रायेचे
को? आणि तसेच नर होत असेल तर त्यांच्यात आणि
आपल्यात पुरक तरी कोणतारी? अंतर ने काय उराले?

राज्यलोभासुरे त्यांची विवेकचुद्यी भ्रष्ट झाली
आहे. त्यामुळे या युद्धामुळे होणारा संहार, त्यातून घडणारा
कळाच्या नाश किंवा मित्रद्रोहाचे पातक या गोप्यांचे

२

लेखांक - ३

मगवद्गीता के खेमाला

अनर्थपुंपरा

२

गांधीजी यांना समजत भरलेल कदाचित पण स्वित आम्ही आमची जबाबदारी विसरून यालेल का? इति मृणजे काय हे मी जाणतो आणि धर्माची विसंगत वर्तन साहस्रकडून तरी कदाचि होणार नाही.

या शुद्धाचा वरिणाम आहे. नरसंहार! अनेक शूर वीर यात मृत्युमुखी पडणार आहेत आणि एवढाचा कुकातील सिंवं पुरुष नर मरले गेले तर त्या कुकाता नाश होणे अटक आहे. त्या कुकातील सिंयांनी काय करायचे? त्या घरातील सिंवं पुरुष रांगणावर कांभी आले आसतील अशा। कुकीन सिंयांनी आपले सोमांग रामावल्यामुळे त्यांना कुकधर्म, कुकाचार करव्याच्या अधिकार उरणार नाही. त्यातून धर्माचे पाळन करव्याच्या कामात अडथळे नवकीच येतील, आणि एकेदा का धर्म नेह माळा तर कुकामध्ये अधर्म, अनाचार भाजेल, आणि मग तुटे काय काय अनर्थ होतील याचे यित्र आजाच माहिया डोऱ्यांसमोर नेह येत आहे.

एकदा का अधर्म व अनाचाराची सुरुवात झाली की कुलीन सिंयांना कोणी वाली उरणार नाही आणि अशा वेळी समाजातील दुष्ट प्रवृत्ती टपेलेलाच असतात. मग अशा समाजकडूनकडून दारंदान सिंवा भ्रष्ट होतील. दुष्टां होतील. एवढ्यावरच हे दुष्टांक शालणार नाही तर त्यातून निमिंग होणार्या अनीरस संततिचा नवीनच प्रश्न समोर उछा राहिल. अशा दुष्टांकी तजीसकरामुळे जन्माला जालेल्या मुलांना कोणीही अधिकार उसणार नाहीत. मुख्य मृणजे ही तुट्यांकी प्रजा पिंडदान करू शकणार नाही. तापी तुट्यांच्या पिंडांना उदक दिले गेले नाही तर त्यांना सद्गती लाभणार नाही. मृणजे मग या शुद्धातून निष्पन्न काय होणार? नर माहिया पिठ्या आणि पुरुष्याही पिठ्या अद्योगतीला आणार. असे करत करत दूक कुळ नेह छोडिल. मग धर्म राखव्याची जबाबदारी कोण घेणार? आणि समाजात अराजक माजाले तर त्याचा दोष कुणाला

लेखांक - ३

भगवद्गीता लेखपात्र

अनर्थपरंपरा

३

देवार ? त्यातुन कुछ अभिवृत्ति वरय जानियाही नह होतील आणि या सर्वांका कारणाभूत असणाऱ्यांना मृणज्ञन अशीत मलाई नरकापास शोगावा तांडार. समाजाका अधोगतीका नेणारा अनर्थ माझ्याकडे घड, शक्ति याचे मला अथ वाटते आणि मृणून मी तुला पुण्या पुण्या सोंगतो आहे.

"हे कृष्ण, या पापापासून मला सोडव. हा कुच्छाया आग्रह सोडव दे. मला या ओर नरकापासून वाचेव. नको हे कुच्छ, नको हा तंहार, मको ने पापाचरण ! नको रे कृष्ण, नको !!"

एवढे बोकून, सुटकेचा एक निवास ठाकत असून तरी शीर्ष मृणतो आहे. बरे इतके देवा, या विनाशक युद्धाच्या दिशेने वाटत्याळे करण्यापूर्वीच मला मोन आले. पुढे होणारी ही अनर्थपरंपरा मला वेळीच उमडावी, मी जगा झाले आणि माझा निर्णय बदलला. राज्य आणि कुण मिळवण्याच्या लोभापाची यी स्वतंत्राचा वंश करायला प्रवृत्त झाले आही हेच माझे मोठे आरय !

शस्त्र धारण केलेले हे धातिराष्ट्र जरी माझ्यो ओवती अमले असले आणि निःराख व प्रतिकारखुद्धा न करण्याच्या अशा प्रला इयांनी शीर्षे मरले तरी सुख्दा माझे कंत्यापासून होणार आहे असा मला विश्वास वाटला. एवोसर,

परमेश्वरा, वाचिवेस बोका मला या ओर पातळातुन !

असे मृणून अर्जुनाने आपले धनुष्य-बाण राठी ठेवले. आणि अत्यंत शोकामुळे अवस्थेत विषेण मनाने तो दयाच्या माराच्या कांजुला नीउन झाला.

हा सर्व कथाभाग संजय धूतराष्ट्राच्या महालक्ष्मि बसून पाहत होता व ते सर्व धूतराष्ट्राला सोंगत होता. आतापर्यंत अर्जुन आपल्या भूमिकेवून हे विचार मांडत होता. सुख वरो कसे अयोग्य आहे हे आपला सर्वा, सकांगार असणाऱ्या श्रीकृष्णाका पटवून सोंगत होता. श्रीकृष्ण यावर काढीच बोलत नाही तेव्हा कदाचित आपले बोलणे त्यांका पटके असावे. बहुतेक असा सुख दोणार नाही, असे अशी

केत्रिका क - ३

भगवद्गीता केत्रिका

अनुर्ध्वपरंपरा

४

अर्जुनाच्या मनाची रात्री पटकी असावी. परंतु तसे होणार नव्हते. सारथी श्रीकृष्ण इतिवाचने अर्जुनाची मनोभूमिका समजावृन घेत ठोता त्याचे बोलणे युध होईपर्यंत हुणाने अवाक्षरही काढते नाही. आता मात्र श्रीडे से रागावृन श्रीकृष्ण बोलायला सुरुवात करत आहे.

"अशा अवेळी, या भर युद्धप्रसंगी तुझ्या मनात आले विचार येतातीच करें? तुझे हे बोलणे आव्युपुरुषाना शोभेसे तर नाहील्या, परंतु अशा वाग्याचे लक्षिताची आशाही दोळा दे. आले नामदीपणाने वागणे तुका शोभत नाही. हे तुझे नकरात्मक विचार आहेत ना, हे कामकृत उंताकरणाच्या कुट वृत्तीचे निर्दर्शक आहेत. तुझ्यासरख्या पराक्रमी पुढीला, तुझ्या वीरकृतीचा काळिमा कावणारे हे बोलणे शोभा देत नाही. तुझ्यातील शोधिते सुपुढिंग येतव आणि युद्धालाई सुजाहा दो." हे ऐकून अर्जुनामवील जातिवंत लक्षित जागा शाळा, त्याचे श्रीकृष्णाकडे गुरुपद दिले आणि शिव्यभावनेवेळे, अत्यंत नमुदेने तो बोधवचन ऐकण्यासाठी सिद्ध झाला. अर्थातच हे सर्व काढी यहूनपाणे घडते नाही. मात्र

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हे सर्व समजावृन तांगायासाठी घोग्य लंघितो वाच पहात होते. जोसाड, पडीक जामिनीत कीम पेढून उपयोग नसतो. जोपर्यंत भूमि निर्मितीसाठी घोग्य वसते, नांगारकेली नसते तोवर असू विचारणे देखील निरुपयोगी ठरतात. तसेच जोवर अर्जुन खत: घ्याय भूमिकेवर ठाम होता. माझेच मूळांगे बरोबर आहे आस मानत होता तोवर त्याला काढी उपदेश करणे सुज्या घोग्य ठरते. मात्र जेवा तुम्हाचे काढी ऐकून घेऊयाची इच्छा होते तेव्हा मात्र तिच्ये काढीतरी रुन्ने शकते. त्यातुने नवनिर्मिती होउ शकते. अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णाचे शिव्यव दीकारके तेव्हाच मगवान किंचित उसले आणि इच्छुनंव एव्या शीतोपदेशाला प्रारंभ कराला.

माधवी जोशी